

May 16, 2024

To,
Dept. of Corporate Services (CRD) **BSE Limited**Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001

Scrip Code: 540192

Dear Sir / Madam,

Ref: Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Sub: Newspaper Advertisement for Annual General Meeting, book closure and cut off date.

Please find attached the copies of the newspaper advertisements published on Thursday, May 16, 2024 in the newspapers viz. Financial Express (in English) and Mumbai Lakshadeep dailies (in Marathi) informing about the 30th Annual General Meeting of the Members of the Company scheduled to be held on Friday, June 07, 2024 at 2:00 p.m, remote e-voting facility offered to the Members of the Company, book closure and cut off date and matter related thereto.

Further, the aforesaid Annual Report along with Notice has also been uploaded on the website of the Company at www.lkpsec.com.

Please take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully, For **LKP Securities Limited**

Pratik Mahendra Doshi Managing Director DIN: 00131122) THURSDAY, MAY 16, 2024

WWW.FINANCIALEXPRESS.COM

FINANCIAL EXPRESS

Notice is hereby given that the following Share Certificates for 71 Equity shares of Face Value Rs. 10/- (Rupees Ten only) each with Folio No. 0143225441 of Reliance Industries Limited, having its registered office at Maker Chambers IV. 3rd Floor, 222 Nariman Point, Mumbai, Maharashtra – 400021 registered in the name of DAIZY HOSHANG DABDI & TEHMINA BARJOR DABDI have been lost. DAIZY HOSHANG DABDI has applied to the company for issue duplicate certificates. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within 15 days of

the publication of this notice.							
Folio	No. of Shares	Certificate no.	Distinctive Nos From - To				
014325441	60	66666089	6875973654-6875973713				
014325441	4	5442026	88616541-88616544				
014325441	5	3381407	51261558-51261562				
014325441	2	6724390	140059902-140059903				
Date: 16/05/ Place: Mumb			DAIZY HOSHANG DABDI				

A	TATA Enterprise			TEF	
	EXTRACT OF C	CIN : L74210JH1952PLC000700 CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR E	NDED 31ST I	MARCH 2024	Rs. lakh
SI.		Particulars	Quarter ended 31.03.2024	Year ended 31.03.2024	Quarter ended 31.03.2023
			Unaudited	Audited	Unaudited
1.	Total Income from operation	ons (Net)	3,800.45	13,995.92	3,889.27
2	Net Profit / (Loss) from ord	finary activities before exceptional items, tax & including discontinued operation	629.86	4,015.51	92.24
3.	Net Profit / (Loss) from ord	dinary activities after tax and Minority Interest including discontinued operation	629.64	3,460.41	730.89
4.	Other Comprehensive Inc.	ome	(205.22)	747.56	(148.14)
5.		me (Comprising Profit / (Loss) after tax, Minority Interest and Other after tax)) including discontinued operation	24.42	4,207.97	582.75
6	Paid up Equity Share Cap	ital	1,100.44	1,100.44	1,100.44
7.	Earning / (Loss) per share	(of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operation) - not annualised (Rs)	5.73	31.45	6.65
R	Dikited Faming / // oss\ os	er share (of Rs 10/- each) (for continuing and discontinued operation) - not	5.73	31.45	5.80

SI. No.	Particulars		Year ended 31:03:2024	Quater ended 31.03.2023	
~~~	ENCHADOWS:	Unaudited	Audited	Unaudited	
1.	Total Income from operation (Net)	3,800.45	13,995.92	3,889.27	
2	Net Profit / (Loss) before exceptional items & tax	412,35	3,929.44	663,30	
3.	Other Comprehensive Income	(83.71)	(250.72)	(92,97)	
4.	Total Comprehensive Income [Comprising Profit / (Loss) after tax and Other Comprehensive Income (after tax)]	328,64	4,408.95	1,239.92	
5.	Basic EPS - not annualised (Rs)	3.75	42.34	12.11	
6.	Diluted EPS - not annualised (Rs)	3.75	42.34	10.56	

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Company's website www.trf.co.in and also on the web sites of Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com (a) Other Income of the Company includes amounts aggregating to Rs. 1,105.44 lakks during the year ended March 31, 2024 and Rs. 3,949.79 lakks during the year ended March 31, 2023 (Rs. 89.77 lakks during the quarter ended March 31, 2024, Rs. 67.04 lakks during the quarter ended December 31, 2023, Rs. 743.32 lakks during the quarter ended March 31, 2023) which are in the nature of liabilities no longer required written back. (b) Other Expenses of the Company includes loss allowance/(Reversal of loss allowance) relating to debts and other receivables (net) aggregating to

(Rs. 1,521.86 lakhs) during the year ended March 31, 2024 and Rs. 24.68 lakhs during the year ended March 31, 2023; (Rs. 356.05 lakhs) during the quarter ended March 31, 2024, (Rs. 1,039.22 lakhs) during the quarter ended December 31, 2023 and Rs. 261.80 lakhs during the quarter ended March 31, 2023. Figures for the previous periods have been regrouped and reclassified to conform to classification of current period, where ever necessary for better For and on behalf of the Board

Jamshedpur

May 15, 2024

Date: 15/05/2024

Date: 15/05/2024

Pinan Muina diexp. epapr. in

Place: Mumbai

Managing Director

## **BN HOLDINGS LIMITED** (FORMERLY ARIHANT TOURNESOL LIMITED)

CIN: L15315MH1991PLC326590

Regd. Office: 217 Adami, Inspire-BKC, Situated G Block, BKC Main Road, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra 400051 Corporate Address: 1st Floor, BN Corporate Park, Plot No. 18, Noida 135, Gautam Buddha Nagar,

Uttar Pradesh -2013040 Tel:-022-69123200 Mobile +91 9958822310 : Website: www.bn-holdings.com: Email: corporate@bn-holdings.com EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

				Consoli	dated	
Sr. no.	Post de deserviciones	0	uarter Ende	d	Year Ended	
	Turticulars	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023
W.S.			Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from operations	708.80		0.08	708.80	0.08
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	(90.83)	(125.92)	(8.76)	(312.49)	(22.09)
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(90.83)	(125.92)	(8.76)	(312.49)	(36.97)
4	Net Profit /(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(90.83)	(125.92)	(8.76)	(312.49)	(36.97)
5	Total Comprehensive Income/(Loss) for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(90.97)	(125.92)	(8.76)	(312.63)	(36.97)
6	Equity Paid up Share Capital (Par value of Rs. 10/- each fully paid up)	989.83	989.83	989.83	989.83	989.83
7	Reserves (Excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year)				6,117.27	(1,045.09)
8	Earnings per share (Par value of Rs 10/- each) (for continuing and discontinued operations) (Not annualised) : Basic (Rs)	(0.92)	(1.27)	(0.09)	(3.16)	(0.37)
	Diluted (Rs)	(0.60)	(1.08)	(0.09)	(2.06)	(0.37)

The audited consolidated financial results for the quarter and year ended March 31, 2024 have been approved by the Board of Directors of the Company at its meeting held on May 15, 2024. The Company confirms that its Statutory Auditors, JSMG & Associates have issued audit report with unmodified opinion on the standalone financial results for the quarter and year ended

Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and on the Company's website at www.bn-holdings.com Figures for the previous period have been regrouped wherever necessary, to conform to the current period's classification.

The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and year ended March 31, 2024 filed with the

The information presented in the financial results is extracted from the audited consolidated financial results, which have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as Amended) and other recognised accounting practices and policies to the extent applicable. For and on behalf of the Board of Directors **BN HOLDINGS LIMITED** 

> Anubhay Agarwal Managing Director & CEO DIN:02809290

Umesh Kumar Singh

# **BN HOLDINGS LIMITED**

(FORMERLY ARIHANT TOURNESOL LIMITED) CIN: L15315MH1991PLC326590

Regd. Office: 217 Adami, Inspire-BKC, Situated G Block, BKC Main Road, Bandra Kurla Complex,

Bandra East, Mumbai, Maharashtra 400051 Corporate Address: 1st Floor, BN Corporate Park, Plot No. 18, Noida 135, Gautam Buddha Nagar,

Uttar Pradesh -201304 Tel: Tel:-022-69123200 Mobile +91 9958822310: Website: www.bn-holdings.com: Email: corporate@bn-holdings.com

EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024 (Rs. in Lacs)

		Standalone						
Sr.	Particulars	0	uarter Ende	Year Ended				
no.	Particulars	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023		
	3	Audited	Audited	Audited	Audited	Audited		
1	Total Income from operations	708.80		0.08	708.80	0.08		
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax,							
	Exceptional and/ or Extraordinary items)	(90.96)	(125.92)	(8.76)	(312.62)	(22.09)		
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(90.96)	(125.92)	(8.76)	(312.62)	(36.97)		
4	Net Profit /(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(90.96)	(125.92)	(8.76)	(312.62)	(36.97)		
5	Total Comprehensive Income/(Loss) for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(90.96)	(125.92)	(8.76)	(312.62)	(36.97)		
6	Equity Paid up Share Capital (Par value of Rs. 10/- each fully paid up)	989.83	989.83	989.83	989.83	989.83		
7	Reserves (Excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year)				6,117.27	(1,045.09)		
8	Earnings per share ((Par value of Rs 10/- each) (for continuing and discontinued operations) (Not annualised) : Basic ( Rs ) Diluted ( Rs )	(0.92) (0.60)	(1.27) (1.08)	(0.09) (0.09)	(3.16)	(0.37) (0.37)		

- Directors of the Company at its meeting held on May 15, 2024. The Company confirms that its Statutory Auditors, JSMG & Associates have issued audit report with unmodified opinion on the standalone financial results for the guarter and year ended March 31, 2024
- The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and year ended March 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and on the Company's website at www.bn-holdings.com
- Figures for the previous period have been regrouped wherever necessary, to conform to the current period's classification. 4 The information presented in the financial results is extracted from the Audited Standalone financial results, which have been
- prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as Amended) and other recognised accounting practices and policies to the extent applicable. For and on behalf of the Board of Directors **BN HOLDINGS LIMITED**

Anubhav Agarwal Managing Director & CEO DIN:02809290

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the following Share Certificates for 184 Equity Shares of Rs.10/- (Rupees ten only) each with Folio No. 005014956 of Reliance Industries Limited, having its registered office at Maker Chambers IV, 3rd Floor, 222 Nariman Point, Mumbai, Maharashtra- 400021 registered in the name TEHMINA BARJOR DABDI and DAIZY HOSHANG DABDI have been lost. DAIZY HOSHANG DABDI has applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within 15 days of the publication of this notice

ı	Folio	Certificate no.	Distinctive Nos From - To	No. of Shares
١	005014956	66665985	6875951964-6875952089	126
١	005014956	51380284	1176732237-1176732240	4
ı	005014956	10400718	186354153-186354162	10
ı	005014956	6502262	136886139-136886147	9
ı	005014956	3210167	50176843-50176847	5
١	005014956	2269245	44482207-44482220	14
١	005014956	1136176	26741872-26741882	11
1	005014956	750229	18190670-18190674	5
	Date: 16/05/ Place: Mum		DAIZY H	OSHANG DABDI

dist. no. 1141311411 to 1141312790 for 1380 Sh under Folio no. HLL2917707 in name of Prem Nath Kapoor issued by Hindustan Unilever Ltd. have been lost & I have applied to Company to issue duplicate certs. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the Co. at its Regd. Off. at Unilever House, B. D. Sawant Marg Chakala, Andheri (East), Mumbai - 400099 within 21 days from this date, else the Co. will proceed to issue uplicate certs, without further intimation. PREM NATH KAPOOR

Regd. Office: Plot No. 3, Sector - III, Parwanoo, Distt. Solan (H.P.) - 173220 Tel.: +91 172 2548223 / 24 Fax: +91 172 2548302

Website: www.kddl.com ; Email id: investor.complaints@kddl.com

FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH, 2024

S.	Particulars	Standalone			Consolidated								
No.		Quarter ended 31 March, 2024	ended 31 March, 2024	ended 31 March,	ended -ing figures for the 31 March, Quarter current	ended -ing figures for the ended 31 March, Quarter current 31 March 2024 ended period ending 2024 31 March, 31 March,	ended -ing figures for the ended -ing 31 March, Quarter current 31 March, Quarter 2024 ended period ending 2024 ended 31 March, 31 March, 31 March,	-ing fig Quarter ended po 31 March,	-ing fi Quarter ended p 31 March,	current period ending 31 March,	nded -ing March, Quarter 024 ended 31 March,	d -ing figures ch, Quarter the curr ended ending 31 March, 31 March	Year to date figures for the current period ending 31 March, 2024
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)						
1	Total income from operations	28284	8759	55370	35693	30645	141977						
2	Net Profit/(Loss) for the period from ordinary activities (before tax, exceptional items and/or extraordinary items)	19581	1697	25402	4697	2983	18624						
3	Net Profit/(Loss) for the period from ordinary activities before tax (after exceptional items and/or extraordinary items)	19581	1697	25402	4697	2983	18624						
4	Net Profit/(Loss) for the period from ordinary activities after tax (after exceptional items and/or extraordinary items)	17662	1267	22006	3481	2126	13745						
5	Total Comprehensive Income / (Loss) for the period (comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	17670	1289	21916	3308	2103	13604						
6	Paid-up equity share capital (Face value in Rs 10 per share)	1254	1254	1254	1254	1254	1254						
7	Earnings per share (of Rs 10/- each) (not annualized): (a) Basic (Rs) (b) Diluted (Rs)	140.87 140.87	9.97 9.97	175.52 175.52	20.40	12,71 12,71	81.90 81.90						

 The above Audited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 14 May 2024. The Audited financial results for the current quarter and year ended 31 March 2024 have been subjected to limited review by the Statutory Auditors of the Company. The unmodified review report of the Statutory Auditors is being filed with the BSE and National Stock Exchange.

Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015,. The full format of the Audited financial results are available on the websites of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nse.india.com and the company's website www.kddl.com For and on the behalf of Board of Directors

Yashovardhan Saboo Place : Chandigarh (Chairman and Managing Director) Date : 14 May, 2024 DIN-00012158

## MUTUAL I HDFC JNDS Sahi Hai MUTUAL FUND BHAROSA APNO KA

**HDFC Asset Management Company Limited** CIN: L65991MH1999PLC123027

Registered Office: HDFC House, 2nd Floor, H.T. Parekh Marg, 165-166, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai - 400 020. Phone: 022 66316333 • Toll Free Nos: 1800-3010-6767 / 1800-419-7676 e-mail: hello@hdfcfund.com • Visit us at: www.hdfcfund.com

## NOTICE

NOTICE is hereby given that HDFC Trustee Company Limited, the Trustee to HDFC Mutual Fund ("the Fund"), has approved distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Option of HDFC Charity Fund for Cancer Cure (A Fixed Maturity Plan), a Close Ended Income Scheme with Tenure 1196 Days, a Relatively High Interest Rate Risk and Relatively Low Credit Risk ("the Scheme") and fixed Tuesday, May 21, 2024 (or the immediately following Business Day, if that day is not a Business Day) as the Record Date for the same, as detailed below:

Name of the Scheme / Plan(s) / Option(s)	Net Asset Value ("NAV") as on May 14, 2024 (₹ per unit)	Amount of Distribution (₹ per unit)#	Face Value (₹ per unit)
HDFC Charity Fund for Cancer Cure - Regular Plan - IDCW Option - 50% IDCW Donation Option	10.4130	0.4048	
HDFC Charity Fund for Cancer Cure - Direct Plan - IDCW Option - 50% IDCW Donation Option	10.4130	0.4048	10.00
HDFC Charity Fund for Cancer Cure - Regular Plan - IDCW Option - 75% IDCW Donation Option	10.4130	0.4048	10.00
HDFC Charity Fund for Cancer Cure - Direct Plan - IDCW Option - 75% IDCW Donation Option	10.4130	0.4048	

#The amount of distribution per unit will be the lower of the rate mentioned above or the available distributable surplus as on the Record Date.

Scheme(s) would fall to the extent of such distribution and statutory levy, if any.

Pursuant to the Distribution, the NAV of the IDCW Option(s) of the above

Amount will be paid, net of applicable tax deducted at source (TDS), to those Unit holders / Beneficial Owners whose names appear in the Register of Unit holders maintained by the Fund / Statements of Beneficial Ownership maintained by the Depositories, as applicable, under the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) on the Record Date (including investors whose valid purchase / switch-in requests are received by the Fund and the funds are available for utilization before cut-off timings in respect of the aforesaid Scheme(s), on the Record date). Under this Scheme, IDCW declared (net of TDS / statutory levies) will first be paid / credited by the

AMC to the unit holders bank account. The amount of donation will be debited from the bank account of the investor basis the one-time mandate (OTM) provided by the unitholder in favour of Indian Cancer Society (ICS). This debit will be initiated by ICS based on the information provided by the AMC. The amount of Donation will be calculated as a % of Gross IDCW i.e. before deduction of TDS / Statutory levies. Further, in case of any change in ownership of units on account of transfer / transmissions or otherwise, the transferee shall also ensure to donate. For this purpose, they may submit a fresh OTM mandate in favour of ICS. All updations of PAN, KYC, email address, mobile number, nominee details, etc. should immediately be

forwarded to the Investor Services Centers of the Fund (for units held in non-demat form) / Depository Participant (for units held in demat form). Unit holders are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Fund as well as check for any unclaimed redemptions or IDCW payments.

In view of individual nature of tax consequences, each investor should seek appropriate advice. For HDFC Asset Management Company Limited

(Investment Manager to HDFC Mutual Fund)

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME

RELATED DOCUMENTS CAREFULLY.

Place: Mumbai

Date : May 15, 2024

# e

**Glenmark** 

#### GLENMARK PHARMACEUTICALS LIMITED Registered Office: B/2, Mahalaxmi Chambers,

22, Bhulabhai Desai Road, Mumbai - 400 026 Corporate Office: Glenmark House, B. D. Sawant Marg, Chakala, Off. Western Express Highway, Andheri (E), Mumbai - 400099. Phone No: +91 22 4018 9999 Fax No.: +91 22 4018 9986 Website: www.glenmarkpharma.com; Email: complianceofficer@glenmarkpharma.com

CIN: L24299MH1977PLC019982

## NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of Glenmark Pharmaceuticals Limited will be held on Friday, May 24, 2024, inter-alia, to consider and approve the Standalone and Consolidated Audited Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2024 and to consider and recommend dividend, if any, on Equity Shares for the quarter and year ended March 31, 2024. The intimation is also available on the website of the Company at

where the equity shares of the Company are listed at www.bseindia.com & www.nseindia.com. For Glenmark Pharmaceuticals Limited

www.glenmarkpharma.com and on the website of the Stock Exchanges

Place: Mumbai Date: May 15, 2024 Company Secretary & Compliance Officer

## ABHISHEK CORPORATION LIMITED

— CIN: L51491PN1993PLC073706 Regd. Office: Gat No. 148, Tamgaon, Kolhapur - Hupari Road,

Tal. Karveer, Dist. Kolhapur - 416 234. E-mail ID: investor@abhishekcorporation.com website: www.abhishekcorporation.com , Tel. No.: 0231 - 2676191.

# NOTICE TO SHAREHOLDERS

NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING OF ABHISHEK CORPORATION LIMITED

Notice is hereby given that the Extra Ordinary General Meeting ('EOGM') of the members of Abhishek Corporation Limited ('Company') will be held at Reg. Office of the Company located at Gat No. 148, Tamgaon, Kolhapur-Hupari Road, Tal. Karveer, Dist. Kolhapur - 416234 in the State of Maharashtra, on Friday, 14th June, 2024 at 11:00 a.m. in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ('Act') and Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and the Securities and Exchange Board of India ('SEBI') with physical presence of the members to transact the business as set out in the Notice of the EOGM.

In accordance with the applicable MCA and SEBI circulars, the Notice of the EOGM will be sent through electronic mode only to those members, whose email addresses are registered with the Company / Registrar and Transfer Agent ('RTA') / Depository Participants. The Notice of the EOGM will also be available on the Company's website viz. www.abhishekcorporation.com BSE Limited's website viz. www.bseindia.com , National Stock Exchange of India Limited's website viz. www.nseindia.com

The Members can join and participate in the EOGM in physical. The detailed instructions for attending the EOGM and the manner of participation in the remote e-voting are provided in the Notice of the EOGM.

In order to register / update their email address, the members holding shares in demat form are requested to register the same with their respective Depository Participant(s) and members holding shares in physical form are requested to furnish the same to the Company's RTA i.e. Link Intime India Private Limited. The detailed procedure for registration / updation of email address is provided in the Notice of the EOGM. The members will have an opportunity to cast their vote remotely on the

business as set forth in the Notice of the EOGM through the electronic voting system. The manner of remote e-voting is provided in the Notice of the EOGM. The facility for voting through ballot/polling paper shall be made available at EOGM. Any queries / grievances pertaining to e-voting process can be addressed to

the Company Secretary & Compliance Officer of the Company at the contact details given above.

For Abhishek Corporation Limited

Place: Kolhapur. Deepak Choudhari

Date: 15th May, 2024 Managing Director

## **LKP Securities Limited** CIN: L67120MH1994PLC080039

Regd. Off.: 203, Embassy Centre, Nariman Point, Mumbai - 400021 Tel. No.: +91 22 40024785 / 86; Fax No.: +91 22 22874787; Website: www.lkpsec.com; E-mail: ho_compliance@lkpsec.com

### NOTICE OF THE 30th ANNUAL GENERAL MEETING DETAILS OF BOOK CLOSURE / CUT OFF DATES AND E-VOTING **INFORMATION** NOTICE is hereby given that the 30th Annual General Meeting ('AGM') of

the Members of LKP Securities Limited ('the Company') is scheduled to

be held on Friday, June 07, 2024 at 02:00 p.m. (IST) through Video

Conference ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') without physical

presence of the members at a common venue, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ('the Act'), MCA circular dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021 and December 14, 2021 and SEBI circular dated May 12, 2020, January 15 2021, May 13, 2022 and January 05, 2023 ('Circulars'), to transact the business as set out in the Notice convening the 30th AGM ('the Notice'). The deemed venue for the 30th AGM shall be the Registered Office of the Company i.e. 203, Embassy Centre, Nariman Point, Mumbai 400 021. In compliance with the said MCA circulars and SEBI Circulars, the Company has sent the Notice and Annual Report for financial year 2023-24 through electronic mode to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participants ('DPs')/ Registrar and Transfer Agent viz. Adroit Corporate Services Private Limited ('RTA'). These documents are also available on the website of the Company at www.lkpsec.com, website of the stock exchange, i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited ('CDSL') at www.evotingindia.com. Pursuant to provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations'), members holding shares in physical or dematerialised form, as on the cut-off date, i.e., Friday May 31, 2024, may cast their vote electronically on the business as set out in the Notice through e-voting platform of CDSL at www.evotingindia.com. The persons who have acquired shares and become members of the Company after the notice is sent but before cut-off date, may apply to CDSL for receiving their User ID and Password required for remote e-voting or e-voting at AGM. The detailed procedure/instructions for e-voting are contained in the Notice. In this regard, the members are hereby further notified that: Remote e-voting shall commence from Tuesday, June 04, 2024 at

09:00 A.M. (IST) and shall ends on Thursday, June 06, 2024 at 05:00 P.M (IST). Remote e-voting through electronic means shall not be allowed beyond 05.00 P.M. on Thursday, June 06, 2024.

Cut-off date for the purpose of e-voting shall be Friday, May 31.

The Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from Saturday, 01 June, 2024 to Friday, 07 June, 2024 (both days inclusive).

The Members can join the AGM through VC/OAVM mode 15 minutes before and after the scheduled time of the commencement of AGM by following the procedure mentioned in the Notice. Members present at the meeting through VC/OAVM and who had not

cast their votes on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. Members who have cast their votes by remote e-voting prior to the

AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM facility, but shall not be allowed to cast their votes again at the AGM. The instructions for attending the AGM through VC/OAVM are provided in the Notice.

A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail of the facility of remote e-voting as well as e-voting during the AGM.

In case of any queries/grievances, related to e-voting, the shareholder may contact Mr. Rakesh Dalvi, Manager CDSL or may refer the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting manual available at www.evotingindia.com or call on 1800 22 55 33. The date of completion of sending Notice of AGM is May 15, 2024.

Members who have not registered their email addresses and mobile numbers, are requested to get themselves registered with their respective Depository Participant(s) in case the shares are held in electronic form and to the Company's R&T Agents in case the shares are held in physical form to receive copies of the Annual Report along with the Notice in electronic form. Please keep your most updated email id registered with the Company/DPs/RTA to receive timely communications. For LKP Securities Limited

Place: Mumbai Sahil Vijay Gurav Date: May 15, 2024 Company Secretary

Membership No: ACS65385

Authorized Signatory

PUBLIC NOTICE Notice is hereby given that share cert. no. 5251840,

KDDL LIMITED

(CIN: L33302HP1981PLC008123)

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS

The above is the extract of the detailed format of the Audited quarterly and annual financial result filed with the

# रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप'

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, मूळत: माझे अशील श्रीमती मग्धा महेण शेलार या प्लॅट के १०१ १ला मजला ्विंग, क्षेत्रफळ ३८.५५ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, श्री मंदार अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, ओम श्री मंदार अपार्टमेंत कोहौसोलि., जमीन सर्व्हे क्र.१३, गाव-विरार, विरा (पश्चिम), तालुका - वसई, जिल्हा-पालघर या फ्लॅटच्य गालक आहेत. मळत: सदर फ्लॅट **स्वर्गिय श्री. महेश एकन** शेलार व श्रीमती मुग्धा महेश शेलार यांनी श्री. चंद्रकां राजाराम मेखी व श्रीमती प्रतिभा चंदकांत मेखी यांच्याकड देनांक १३.१२.२०१२ रोजीचे नोंदणी क्र.वसई–२/११९२३/ २०१२ धारक विक्री करारनामानुसार खरेदी केले होते, सद फ्लंट खरेदी करण्यासाठी त्यांनी डीएचएफएल हौसिंग फायनान्स लिमिटेडकडून कर्ज घेतले होते आणि सदर फ्लंट यांच्याकडे तारण ठेवले आहे. आता **पिरामल कॅपिट**ल **गॅण्ड हौसिंग फायनान्स** यांनी **डीएचएफएल**चा ताबा घेतत आहे आणि श्री. महेश एकनाथ शेलार यांचे २३.०३.२०२१ वारसदार **१) श्रीमती मुग्धा महेश शेलार (पत्नी), २) कुमार्** लावण्या महेश शेलार (मुलगी), ३) कुमारी भूमी महेश शेलार (मुलगी), ४) श्रीमती निर्मला एकनाथ शेलार (आई) हे आहेत आणि आता श्रीमती मुग्धा महेश शेला . यांना सदर फ्लॅट विक्री करुन उपरोक्त गहकर्ज बंद करण्यार्च इच्छा आहे आणि त्यांनी सदर फ्लॅटचे सर्व मुळ कागदपत्रे पिरामल कॅपिटल ॲण्ड हौसिंग फायनान्स यांच्याकडे परत

सर्व बँका, वित्तीय संस्था, व्यक्ती इत्यादींना येथे विनंती आहे की, त्यांनी माझे अशील किंवा त्यांचे समुपदेशक म्हणून माझ्याकडे त्यांचे दावा, आक्षेपबाबत कोणताही मधिकार, हक्क, हित तसेच अर्ज केलेल्या मालमत्त्रे काही अधिकार असल्यास योग्य पराव्यांसह सदर सचनेपास-१४ दिवसांत कळवावे, अन्यथा त्यावर कोणताही आक्षे किंवा दावा नाही असे समजले जाईल.

दिनांक: १६.०५.२०२४ प्रिया नितीन काते

वकील उच्च न्यायाल दुकान क्र.बी-६, विष्णु दर्शन कोहौसोलि., राधा नगर तुळींज रोड, नालासोपारा (पुर्व)-४०१२०९.

#### PUBLIC NOTICE

hat late Mr. Prakash Govind Surti hat late Mr. Prakash Govind Surti, member of the Aradhana Co-operative Housing Society Ltd., holder of Flat No. B/ 416, Navghar Road, Bhayander (East), Dist. Thane-401 105, died intestate on 20/04/2023. Mrs. Ranjana Prakash Surti is claiming transfer of shares and interest in the capital/property of the society belonging to the deceased in her name being wife and one of the legal heir of the deceased. The other legal heirs of the deceased their share from the above said flat in favour of Mrs. Ranjana Prakash Surti by executing a registered Release Deed and now Mrs. Ranjana Prakash Surti by executing a registered Release Deed and now fits and flat. Claims and objections are hereby said flat. Claims and objections are hereby nvited from the other legal heirs and uccessors of the deceased if any, for transfer of the shares and interest belonging to the deceased. The claimants/ objectors may inform to undersigned within period of 15 days from the publication of this notice failing which the society will transfer the charge and interest in the control waveness. harms and interest in the capital/property of he society belonging to the deceased member and thereafter any claim or objection will no seconsidered.

K. R. TIWARI (ADVOCATE)
Shop No. 14, A - 5, Sector - 7, Shantinagar
Mira Road, Dist. Thane - 401107

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती पुनम

राजेश खन्ना व श्री. राजेश राजकुमार खन्ना (मालक) यांचे फ्लॅट क्र.१०४, क्षेत्रफळ ७६०

चौ.फ. बिल्टअप. १ला मजला. बी विंग. साकार

म्हणून ज्ञात इमारत, आकार साकार निराकार

कोहौसोलि., कल्याण कॉम्प्लेक्स, यारी रोड,

वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००६१

(जागा) या जागेच्या अधिकाराची आम्ही चौकशी

. करीत आहोत. सदर जागा मुळत: **शोभा गुर्तु** यांच्या

नावे होती. यांचे २७.०९.२००४ रोजी निधन झाले

आणि त्यांचे पती यांचे यापुर्वीच निधन झाले आणि

ਨਾਂਜੀ ਟੀਤ ਸਕੇ १**) भी ਤਮੇਂਟ ਰਿਯੁਰਤਾਆ ਸਤ**ਿ

त्रिलोकनाथ हे कायदेशीर वारसदार आहेत मालकांना सदर जागा युको बँकेकडे तारण ठेवण्याची

जर कोणा व्यक्तीस तसेच बँक/वित्तीय संस्था यांन

सदर जागेबाबत विक्री, करारनामा, अदलाबदल,

मालकीहक, तारण, अधिभार, बोजा, न्यास

कायदेशीर हक्क, बक्षीस, वारसाहक्क, मृत्युपत्र, ताबा, लिस पेन्डन्स किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही

अधिकार, हक्क, शेअर, दावा, हित असल्यास त्यांनी

पत्त्यावर सर्व योग्य दस्तावेजांसह सदर सूचना प्रकाशन

तारखेपासन **एका आठवड्यात** कळवावे. अन्यथा

असे सर्वे अधिकार, दावा, मागणी त्याग किंवा

युनिसन ॲण्ड कं.करिता

ॲड. युनूस एच. मेमॉन

४०६, मोर्या इस्टेट, न्यु लिंक रोड,

अंधेरी (प.), मुंबई-४०००५३

६६९७०८८९/९८२००९८६९१

स्थगित केले आहे असे समजले जाईल.

आज दिनांकीत १६ मे, २०२४

#### SUMMIT DIGITEL INFRASTRUCTURE LIMITED (formerly known as Summit Digitel Infrastructure Private Limited)

CIN - U64200MH2013PLC375466

egistered Office: Unit 2, 9th Floor, Tower 4, Equinox Business Park, LBS Marg, Kurla (W), Mumbai - 400070, Maharashtra, India Phone: 022 69075252, Email: secretarial@summitdigitel.com Website: www.summitdigitel.com

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

Sr. No.	Particulars	Quarter ended March 31, 2024	Quarter ended March 31, 2023	Year ended March 31, 2024	Year end March 3 2023
		Unaudited	Unaudited	Audited	Audite
1	Total Income from Operations	33,679	26,655	1,28,204	1,09,
2	Net Profit / (Loss) for the period				
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(7,273)	(6,763)	(30,377)	(31,9
3	Net Profit / (Loss) for the period before tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(7,273)	(6,763)	(30,377)	(31,9
4	Net Profit / (Loss) for the period after tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(7,273)	(6,763)	(30,377)	(31,9
5	Total Comprehensive Income for the period				
	[Comprising Profit / (Loss) (after tax) and Other				
	Comprehensive Income (after tax)]	(7,687)	(6,902)	(30,936)	(32,1
6	Paid-up Equity Share Capital	2,150	2,150	2,150	2,
7	Reserves	(1,49,547)	(1,18,611)	(1,49,547)	(1,18,6
8	Net Worth (refer note 8)	(1,45,691)	(1,15,313)	(1,45,691)	(1,15,3
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	5,56,912	5,44,339	5,56,912	5,44,
10	Outstanding Redeemable Preference Shares (refer note 3)	159	147	159	
11	Debt Equity Ratio (times) (refer note 4)	-	-	-	
12	Earning per Equity Share of face value of Re. 1/- each				
	- Basic (in Rupees)	(3.38)	(3.15)	(14.13)	(14
	- Diluted (in Rupees)	(3.38)	(3.15)	(14.13)	(14
13	Debenture Redemption Reserve (refer note 5)	-	-	-	
14	Debt Service Coverage Ratio	0.80	0.78	0.78	(
15	Interest Service Coverage Ratio	0.80	0.78	0.78	(

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective

The above is an extract of the detailed format of Financial Results filed with National Stock Exchange of India Limited ("Stock Exchange of In Exchange") under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulations, 2015, The full format of Financial Results are available on the website of the Stock Exchange i.e. www.nseindia.com and on the website of the Company at www.summitdigitel.com.

Details of Outstanding Unlisted Redeemable Preference Shares (RPS)

Particulars	As at March 31, 2024		As at Ma	rch 31, 2023
	No. of RPS	Par value (Rs. in million)	No. of RPS	Par value (Rs. in million)
0% Redeemable, Non-Participating, Non-Cumulative, Non-Convertible Preference Shares*	5,00,00,000	500	5,00,00,000	500

*The Company had outstanding 50,000,000 Cumulative, Participating, Optionally Convertible Preference Shares of Rs. 10/each aggregating to Rs. 500 million as on April 1, 2020. With effect from August 21, 2020, the terms of the Cumulative, Participating, Optionally Convertible Preference Shares of Rs. 10/- each were amended to Redeemable, Non-Participating, Non-Cumulative, Non-Convertible Preference Shares of Rs. 10/- each. The preference shares are mandatorily redeemable at par for an amount equal to the aggregate par value at the end of 20 years i.e. March 31, 2039 from the date of issuance. Accordingly, the Preference Shares have been classified as a liability and have been recognised at the present value of redemption amounting to Rs. 159 million as on March 31, 2024 (Rs. 147 million as on March 31, 2023)

As the Debt-Equity ratio is less than zero, the ratio is shown as nil.

Debenture Redemption Reserve (DRR) is not required to be created due to absence of profits available for payment of dividend. The Company has accumulated losses as at March 31, 2024.

For the other line items referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulation 2015, pertinent disclosures have been made to the Stock Exchange and can be accessed on the website of the Stock Exchange i.e. www.nseindia.com and also on the website of the Company i.e. www.summitdigitel.com

These extract of Financial Results have been prepared in accordance with the requirement of Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with Circular No. SEBI/HO/DDHS/DDHS_Div1/ P/CIR/2022/0000000103 dated July 29, 2022.

Net Worth: Total Equity excluding other comprehensive income

For and on behalf of the Board of Directors of Summit Digitel Infrastructure Limited (formerly known as Summit Digitel Infrastructure Private Limited)

Dhananjay Joshi Managing Director (DIN: 09096270)

Date: May 14, 2024 Place: Mumbai

फिल्मसिटी मिडीया लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय**: ए/५११, रॉयल सॅण्डस् कोहौसोलि., शास्त्री नगर, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र ई-मेल:filmcitym@gmail.com, वेबसाईट:www.filmcitym.com, सीआयएन:एल९९९९९एमएच१९९४पीएलसी०७७९२७ ३१.०३.२०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		
तपशील	३१.०३.२४ लेखापरिक्षित	३१.१२.२३ लेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.०३.२४ अले खापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१६६.१९	२९.७५	0.00	२०१.६२	0.00	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	<b>९</b> ४.४८	0.84	(१७.०८)	9.84	(३६.९९)	
करापूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	\$8.88	0.84	(१७.०८)	9.84	(३६.९९)	
करानंतर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	<b>९</b> ४.४५	0.84	(१७.०८)	9.82	(३६.९९)	
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	<b>९</b> ४.४५	0. १५	(१७.०८)	9.82	(३६.९९)	
भरणा केलेले समभाग भांडवल	३०५.७१	३०५.७१	३०५.७१	३०५.७१	३०५.७१	
मागील वर्षांच्या ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव	0.00	0.00	0.00	(२.५१)	(११.६४)	
उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यचलानाकरिता) (रू.१/-प्रत्येकी)						
मूळ सौमिकृत	0.38 0.38	0.00	-0.05 30.0-	0.0₹ 0.0₹	-0.87 -0.87	

तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१.०३.२०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षा संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.fimlcitym.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. ३१.०३.२०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरित सविस्तर अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १४.०५.२०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले नगील कालावधी/वर्षाचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे चालु वर्षाच्या वर्गीकरणासाठी पुर्ननमुद करण्यात आले.

सुरेंद्र रामकिशोर गुप्ता

ईमेलः unisan.adv@gmail.com

#### जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येते की, माझे अशिल श्री अजय फुलधर पाठक हे खालील अनुसुचीत नमुद मालमत्तेचे संयुक्त मालक आहेत, यांच्याकडून खालील दस्तावेज हरवले आहेत:

- १. **श्री. दिपक एम. मेहता** यांच्या नावे मालवणी पूजा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. द्वारे वितरीत मूळ वाटपपत्र श्री. दिपक एम. मेहता व श्रीमती भावन दिपकभाई पटेल यांच्या दरम्यान झालेल
- श्रीमती भावना दिपकभाई पटेल यांच्य नावे म्हाडाद्वारे वितरीत मूळ हस्तांतर पत्र तसेच खालील अनुसुचीत माल मुद्रांक, पावत्या इत्यादी हरवले आहे

जर कोणा व्यक्तिस सदर मुळ दस्तावेज आणि_/ किंवा वर संदर्भीत अनुसुचीत मालमत्ता किंवा भागाव संदर्भात तारण, मालकीत्व, अधिभार, वहिवाट मालकी हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून् . **१४ (चौदा)** दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्ता श्री. रोहन जे. चोथानी, विकल, डी-१०४ अंबिका दर्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई - ४००१०१ यांच्याकडे सर्व पृष्ठयर्थ

अन्यथा असे दावे असल्यास ते सोडून दिले आहे असे समजण्यात येईल आणि सर्व अधिभार मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसूचीत ु मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर व्यवहार सुरू

फ्लॅट क्र. ६०४, क्षेत्रफळ ४५४ चौ.फू. बिल्टअप क्षेत्र, ६वा मजला, मालवणी पूजा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, प्लॉट मालाड (पश्चिम), मुंबई ४०० ०९५, सीटीएस क्र. २९७, गाव- मालवणी, तालुका- बोरीवली, मुंबई उपनगर जिल्हा येथील जिमनीचे सर्व भाग व खंड.

(रोहन जे. चोथानी)

ताबा सूचना

**ज्याअर्थी;** सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४/२००२) (सदर कायदा) अंतर्गत मणप्युरम होम फायनान्स लि. आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक ११.१२.२०१७ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार,जामिनदार आणि तारणकर्ता **श्री. संजय तात्यासाहेब फडतरे / श्रीमती सिमा फडतरे / श्री. प्रसाद सुर्वे (कर्ज खाते क्र.व्हीएलपीएचकेएलवायएन०००१४४४)** दि.०६.१२.२०१७ रोजी सदर सुविधेच्या संदर्भात .४०,९५,९८९/ (रुपये चाळीस लाख पंच्याण्णव हजार नऊशे एकोणनव्वद फक्त) रक्कम परतफेड करणे आणि दंडात्मक व्याज दि.०७.१२.२०१७ पासून देय/

आणि ज्याअर्थी, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक फायनान्स लि. ने दि. २९.०९.२०२३च्या असाइनमेंट कराराद्वारे देय कर्जाच्या संदर्भात त्याचे सर्व अधिकार, शीर्षक हितसंबंध आणि फायदे नियुक्त केले आहेत आणि इक्विटास स्मॉल फायनान्स बँक फायनान्स लि. द्वारे कर्जदार/जामीनदार/तारणकर्ता प्रगत सुविधांमधून उद्भवलेल्या कर्जदार/जामीनदार/तारणकर्ताद्वारे देय अंतर्निहित स्थावर मालमत्ता सोबत कर्जदार/जामीनदार/तारणकर्ता यांना ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि. (आर्सिल) प्रतिभूत पावत्या धारकांच्या फायद्याकरिता आर्सिल-रिटेल लोन पोर्टफोलिओ-०९२-ए-ट्रस्ट (आर्सिल) चे विश्वस्त म्हणून कार्यरत. त्यासुळे, या असाइनमेंटच्या संदर्भात, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक फायनान्स लि. च्या जागी आर्सिल आता उभी आहे आणि आर्सिल कर्जदार/जामीनदार/तारणकर्ता च्या विरुद्ध सर्व आणि कोणत्याही कार्यवाहीसाठी आणि अंतर्गत अधिकार आणि फायदे लागू करण्याचा अधिकार असेल, कर्जदार/जामीनदार/तारणकर्ताने त्यांच्याकडून घेतलेल्या आर्थिक सुविधांसाठी अंमलात आणलेले आणि तयार केलेले हमी आणि सिक्युरिटी इंटरेस्टच्या अंमलबजावणीसह आर्थिक कागदपत्रे

कर्जदार/जामिनदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्ता आर्सिल चे प्राधिकृत अधिकारी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलमे (४) सहवाचिता नियम ८ अन्वये त्याना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या अंतर्निहित स्थावर मालमत्तेचा ताबा घेतला आहे, खाली नमूद केलेल्या तारखेला जे आहे जेथे आहे आणि जे काही आहे ते आहे या तत्वावरः

अ. क्र.	कर्जदार आणि जामिनदाराचे नाव	मागणी सूचना	मालमत्तेचे वर्णन	ताबा दिनांक
१.	१.श्री.संजय तात्यासाहेब फडतरे (कर्जवार) श्रीमती सिमा फडतरे (सह-कर्जवार) श्री.प्रसाद सुर्वे (सह- कर्जवार) कर्ज खाते क्र.व्हीएलपी एचकेएलवायएन०००१४४४	- (रुपये चाळीस लाख पंच्याण्णव हजार नऊशे एकोणनव्वद फक्त) दि.०७.१२.२०१७ पासून आनुषंगिक खर्चासह वरील रकमेवरील करारदराने भविष्यातील व्याजासह, खर्च,	मालमत्ता : श्री. संजय तात्यासाहेब फडतरे यांच्या मालकीची. दुकान क्र.९, तळमजल्यावर, मोजमाप क्षेत्र ४१२ ची.फूट बिल्टअप, गंगा गोदावरी अपार्टमेंट मध्ये, एस.क्र.५७ ए, हिस्सा क्र.५, गाव - काटेमानिवली, कल्याण (पू)- ४२९३०६, कल्याण उप-नोंदणी आणि उाणे नोंदणी जिल्ह्यात. यापुढे स्थावर मालमत्ता म्हणून संदर्भित	१०.०५.२०२४

कर्जदार/जामीनदार/तारणकर्ताचे विशेषतः आणि सर्वसाधारणपणे जनतेला याद्वारे सावध केले जाते की वर नमूद केलेल्या स्थावर मालग आर्सिल आणि सरफायसी कायदा, २००२ च्या कलम १३(१३) अंतर्गत, कर्जदार/जामीनदार/ तारणकर्ता किंवा कोणतीही व्यक्ती, ही सूचना मिळाल्यानंतर, आर्सिलच्या पूर्व लेखी समतीशिवाय, स्थावर मालमत्तेचे विक्री, भाडेपट्ट्याने किंवा अन्यथा व्यवहार/विलक्षण व्यवहार करणार नाही आणि स्थावर मालमत्तेशी कोणतेही व्यवहार केले जातील, वर नमूद केलेल्या रकमेसाठी आर्सिलचे शुल्क आणि आनुषंगिक खर्च, शुल्क इत्यादींसह उपरोक्त रकमेवरील कराराच्या दराने भविष्यातील व्याजासह. कर्जदार/जामिनदार/तारणकर्ताचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभृत मालमत्ता सोडवून येण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

ठिकाण : ठाणे दिनांक : १६.०५.२०२४

सही / - , प्राधिकृत अधिकारी ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड आर्सिल-रिटेल लोन पोर्टफोलिओ-०९२-ए-ट्रस्टचे विश्वस्त

ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि. सीआयएन : यु६५९९९एमएच२००२पीएलसी१३४८८४, विस्साईट: www.arcil.co.in; नौरणीकृत कार्योत्तय : दि रूबी, १०वा मजला, २९, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई - ४०००२८. COSMOS BANK
THE COSMOS CO-OP BANK LTD.
(Multistate Scheduled Bank)
पत्र व्यवहार पत्ता: होरायझन इमारत, १ला मजला, रानडे रोड व
गोखले रोडचा जंक्शन, गोखले रोड (उत्तर), दादर (पश्चिम),

ताबा सूचना (नियम ८(१)) (स्थावर मालमत्तेकरिता)

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत **दि कॉसमॉर** को-ऑप. बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्ग दिनांक २७.१२.२०२३ रोजी त्यांनी वितरीत केलेल्या मार्गणी सूचनेनुसार **कर्जदार/तारणकर्ता** श्री. सचिन अशोक दिसले**, सह-कर्जदार/तारणकर्ता:** श्रीमती मेघना सचिन दिसले आपि **जामिनदार:** श्री. लक्ष्मण विङ्गल तदलवार यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आव देय रक्कम रु.५९,६०,५७९.४४ (रुपये एकोणसाठ लाख साठ हजार पाँचशे एकाहत्तर आणि पैसे चौवेचाळीस फक्त) पुढील व्याज व शुल्क आणि प्रासंगिक खर्च जमा करण्यास सांगण्यात आले होते. सदर मागणी यूचना दोन वृत्तपत्रे अर्थात न्युज हब (इंग्रजी) आणि प्रात:काल (मराठी) मुंबई आवृत्तीमध्ये दिनांक १२.०१.२०२४ रोजी पर्यायी सेवा म्हणून प्रसिद्ध करण्यात आले होते. कर्जदार. सह-कर्जदार. तारणकर्ता व जामिनदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसर केर्ल असल्याने, सदर सूचना कर्जदार/तारणकर्ता व जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेस देण्यात ये आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ चे नियम सहवाचिता कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा **रचनात्मक ताबा दिनांक १४ मे. २०२४** रोजी घेतला आहे.

कर्जटार मह-कर्जटार तारणकर्ता व जामिनटार यांचे लक्ष वेधण्यात येत आहे की कायदााच्य कलम १३चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे वरनामित विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार, तारणकर्ता व जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेस खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या अनुमतीशिवाय व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **दि कॉसमॉस को**-ऑप. बँक लिमिटेड यांच्याकडे वर नमुद केलेली रक्कम तसेच व्याज, शुल्क व प्रासंगिक खर्च

स्थावर मालमत्तेचे वर्णन (प्रतिभूत मालमत्ता)

फ्लॅट क्र.डी१-२०४, क्षेत्रफळ ११२.२१ चौ.मी. तत्सम १२०७.८३ चौ.फू., २रा मजला, इमार क्र. डी१, इंडियाबुल गोल्फ सीटी, सर्व्हे क्र. ४४/१, ४५/५, ४५/७, ४५/८, ४५/१४, ४५/ १८, ४५/९बी, ३३/१७, ४२, ४३/१, ४५/२, गाव सावरोली, जमीन सर्व्हे क्र. २५/१०, गाव-दहीवली, एकत्रित क्षेत्रफळ १,८२,१८० चौ.मी., गाव सावरोली व दहीवली, ता. खालापूर, जिल्ह रायगड, उप नोंदणी खालापूर, जि. रायगड येथे असलेल्या जागेचे सर्व भाग व खंड. सद्र फ्लॅटल संलग्न सामायिक क्षेत्र व सुविधा वापरण्याचा अधिकार. तसेच सर्व सुविधा आणि सदर फ्लॅटमध्र उपलब्ध पार्किंग व्यवस्था तसेच सदर फ्लॅटचे सदस्यत्व अधिकार.

प्राधिकृत अधिकारी सरफायसी कायदा २००२ अंतर्गत ठिकाण: गाव सावरोली व दहीवली. खालापर दि कॉसमॉस को-ऑप. बँक लि

COSMOS BANK मE COSMOS COOR BANK ITD. पत्र क्यवहार पत्ता: होरायझन इमारत, १ला मजला, रानडे रोड व गोखले रोडचा जंक्शन, गोखले रोड (उत्तर), दादर (पश्चिम),

ताबा सूचना (नियम ८(१)) (स्थावर मालमत्तेकरिता)

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटर ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत **दि कॉसमॉस** को–ऑप. बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) हुल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्ग दिनांक २२.0२.२0२४ रोजी त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सचनेनसार कर्जदार/तारणकर्ता श्री. राहुल माणिकराव जाधव, सह-कर्जदार/तारणकर्ता: श्रीमती शिल्पा राहुल जाधव आणि जामिनदार: (अ) श्री. शेख मुसा इसाहक व (ब) श्री. प्रसाद सुरेश तेलकर यांना सदर सूचन गप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम **रु.३३,४४,०२०.३१ (रुपये तेहतीस लाख** चौवेचाळीस हजार वीस आणि पैसे एकतीस फक्त) पुढील व्याज व शुल्क आणि प्रासंगिक खर्च जमा करण्यास सांगण्यात आले होते. सदर मार्गणी सूचना दोन वृत्तपत्रे अर्थात **न्युज हब** (इंग्रजी) आणि प्रात:काल (मराठी), मुंबई आवृत्तीमध्ये दिनांक ०१.०३.२०२४ रोजी पर्यायी . वेवा म्हणून प्रसिद्ध करण्यात आले होते.

कर्जदार, सह-कर्जदार, तारणकर्ता व जामिनदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली भसल्याने, सदर सूचना कर्जदार/तारणकर्ता व जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ चे नियम महवाचिता कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील नेर्देशित मालमत्तेचा **रचनात्मक ताबा दिनांक १४ मे, २०२४** रोजी घेतला आहे

कर्जदार, सह-कर्जदार, तारणकर्ता व जामिनदार यांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच कलम १३चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे वरनामित विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार, तारणकर्ता व जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या अनुमतीशिवाय व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **दि कॉसमॉस को ऑप. बँक लिमिटेड** यांच्याकडे वर नमुद केलेली रक्कम तसेच व्याज, शुल्क व प्रासंगिक खर्च जमा करावे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन (प्रतिभूत मालमत्ता)

खोली क्र.सी-१८, क्षेत्रफळ ३० चौ.मी. (बिल्टअप) तत्सम ३२२.८० चौ.फू., माजिवडे तारांग को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमेटेड म्हणून ज्ञात इमारत, प्लॉट क्र. १२२, स्वामी विवेकानंव नगर, ठाणे (पश्चिम)-४०० ६१०, गाव माजिवडे, तालुका व जिल्हा - ठाणे, सर्व्हे क्र १६९(भाग), ३०४(भाग) व ३०६(भाग) तालुका व जिल्हा ठाणे, म्हांडा प्राधिकरण व ठाणे महानगरपालिका यांच्या मर्यादेत, ठाणे (प.) - ४००६१० येथे असलेल्या जागेचे सर्व भाग खंड. सदर फ्लॅटला संलग्न सामायिक क्षेत्र व सुविधा वापरण्याचा अधिकार. तसेच सर्व सुविधा आणि सदर फ्लॅटमध्ये उपलब्ध पार्किंग व्यवस्था तसेच सदर फ्लॅटचे सदस्यत्व अधिकार.

देनांक: १४.०५.२०२४ ठेकाण: माजिवडे, ठाणे पश्चिम

प्राधिकत अधिकारी सरफायसी कायदा २००२ अंतर्गत दि कॉसमॉस को-ऑप. बँक लि

## एलकेपी सिक्युरिटीज लिमिटेड

सीआयएन: एल६७१२०एमएच१९९४पीएलसी०८००३९ नोंदणीकृत कार्यालय: २०३, एब्मॅसी सेंटर, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. दूर.:९१-२२-४००२४७८५/८६, फॅक्स:९१-२२-२२८७४७८७, वेबसाईट:www.lkpsec.com, ई-मेल:ho_compliance@lkpsec.com

## ३०वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग माहिती

आणि पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, एलकेपी सिक्युरिटीज लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ०७ जून, २०२४ रोजी दु.०२.००वा. (भाप्रवे) कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदीनुसार (कायदा) आणि एमसीए सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२०, दिनांक ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१ आणि १४ डिसेंबर २०२१ (एमसीए परिपत्रके) आणि सेबी परिपत्रक दिनांक १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१, १३ मे, २०२२ व ५ जानेवारी, २०२३ (सेबी परिपत्रके) नुसार ३०व्या एजीएम घेण्याच्या सभेच्या सूचनेत (सूचना) नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अदर ऑडिओ-व्हिज्यअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत कंपनीच्या सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय होणार आहे ३०व्या एजीएमकरिता संभव्य ठिकाण हे कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय अर्थात २०३, एब्मॅसी सेंटर, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१ आहे. एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकाच्या पुर्ततेनुसार वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवाल व सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी)/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी अर्थात ॲड्रोईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) कडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविले आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या www.lkpsec.com, स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> व सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम. २०१४ च्या नियम २०, सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेप्युलेशन्स २०१५ चे नियम ४४ (सेबी लिस्टींग रेप्युलेशन्स) नुसार नोंद दिनांक शुक्रवार, ३१ मे, २०२४ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना सीडीएसएलच्या www.evotingindia.com ई-वोटिंग माध्यमातून सूचनेत नमुद विषयावर विद्युत स्वरुपात मत देता येईल. ई–वोटिंगची सविस्तर प्रक्रिया/माहिती सूचनेत नमुद आहे. जर कोणा व्यक्तीने नोंद तारखेपूर्वी पण सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स घेवून सदस्य झाला असल्यास त्यांनी एजीएममध्ये ई-वोटिंग व रिमोट ई-वोटिंगकरिता यजर आयडी व पासवर्ड मिळविण्यासाठी सीडीएसएलकडे संपर्क करावा. ई-वोटिंगची सविस्तर प्रक्रिया व सूचना या जाहिरातीत समाविष्ठ आहे.

याबाबत पुढे सुचित करण्यात येत आहे की:

- रिमोट ई-वोटिंग मंगळवार, ०४ जून, २०२४ रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि गुरुवार, 0६ जन, २०२४ रोजी सायं.५.००वा. भाषवे समाप्त होईल, गुरुवार, 0६ जन, २०२४ रोजी सायं.५.००वा. भाप्रवेनंतर विद्युत स्वरुपाने रिमोट ई-वोटिंग मान्य असणार नाही.
- ई-वोटिंग उद्देशाकरिता नोंद दिनांक शुक्रवार, ३१ मे, २०२४ आहे.
- शनिवार, ०१ जून, २०२४ ते शुक्रवार, ०७ जून, २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवण्यात येतील.
- सदस्यांना सूचनेत नमुद प्रक्रियेचे पालन करून एजीएम प्रारंभापुर्वी १५ मिनिटे आणि निर्धारित वेळेनंतर व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल
- महस्यांना व्हीमी /ओएव्हीएपपार्फत सधेत उपस्थित गहता येर्डल आणि ज्यांनी ग्रिपोट र्ड-बोटिंगने ठरावावर त्यांचे मत दिलेले नाही किंवा त्यांना रोखलेले नाही ते एजीएम दरम्यान ई-वोटिंगमार्फत
- ज्या सदस्यांनी एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले आहे त्यांना व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देता येणार नाही. व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थिती राहण्याची माहिती सूचनेत नमुद आहे.
- नोंद तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच एजीएम दरम्यान ई-वोटिंग सुविधा उपलब्ध होईल.
- ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास तुम्ही संपर्क श्री. **राकेश दळवी,** व्यवस्थापक . सीडीएसएल किंवा फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यू) आणि हेल्पसेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध ई-वोटिंग मॅन्यूअलचा संदर्भ घ्यावा किंवा १८०० २२ ५५ ३३ वर संपर्क करावा.
- एजीएम सूचना वितरण पुर्तता दिनांक १५ मे, २०२४ आहे.

ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक नोंद केलेले नाही त्यांनी विद्युत स्वरुपात भागधारणा असल्यास संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद करून घ्यावे आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास कंपनीचे आर ॲण्ड टी प्रतिनिधीकडे नोंद करावे जेणेकरून विद्युत स्वरुपात सूचनेसह वार्षिक अहवालाच्या प्रती प्राप्त करता येतील. वेळेवर पत्र व्यवहार मिळण्यासाठी कंपनी/डीपी/आरटीएकडे त्यांचे अद्यायावत ई-मेल नोंद करावे.

एलकेपी सिक्यरिटीज लिमिटेडकरिता सही/-साहील विजय गुरव कंपनी सचिव सदस्यत्व क्र. एसीएस६५३८५

## एलकेपी फायनान्स लिमिटेड

सीआयएन: एल६५९९०एमएच१९८४पीएलसी०३२८३१ नोंदणीकृत कार्यालय: ११२-ए/२०३, एब्मॅसी सेंटर, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१ द्रः:४००२४७८५/८६, फॅक्सः२२८७४७८७, वेबसाईट:www.lkpfinance.com

४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग माहिती आणि पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. एलकेपी फायनान्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ४०र्व वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुक्रवार, ०७ जून, २०२४ रोजी स.११.००वा. (भाप्रवे) कंपर्न कायदा २०१३ च्या लागू तरतुदीनुसार (कायदा) आणि एमसीए सर्वसाधारण परिपत्रक दिनांक व एप्रिल, २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२०, दिनांक ५ मे, २०२० आणि या संदर्भात वितरीत पुढील परिपत्रक दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ आणि सेबी परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० आणि या संदर्भात वितरीत पुढील परिपत्रक दिनांक ७ ऑक्टोबर, २०२३ (सेबी परिपत्रके) नुसार ४०व्या एजीएम घेण्याच्या सभेच्या सूचनेत (सूचना) नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अदर ऑडिओ-व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. ४०व्या एजीएमकरिता संभव्य ठिकाण हे कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय अर्थात २०३, एब्मॅसी सेंटर, नरीमन पॉईंट. मंबई-४०००२१ आहे.

एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकाच्या पुर्ततेनुसार वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता वार्षिक अहवा व सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिंटरी सहभागीदार (डीपी)/निबंधक व हस्तांतर प्रतिनिर्ध अर्थात ॲड्रोईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) कडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरूपा पाठविले आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या <u>www.lkpfinance.com</u>, स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> व सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या <u>www.evotingindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २०, सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४४ (सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स) नुसार नोंद दिनांक शुक्रवार, ३१ मे, २०२४ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना सीडीएसएलच्य www.evotingindia.com ई-वोटिंग माध्यमातून सूचनेत नमुद विषयावर विद्युत स्वरुपात मत देता येईल. ई–वोटिंगची सविस्तर प्रक्रिया/माहिती सूचनेत नमुद आहे. जर कोणा व्यक्तीने नोंव तारखेपूर्वी पण सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स घेवून सदस्य झाला असल्यास त्यांनी एजीएममध्ये ई-वोटिंग व रिमोट ई-वोटिंगकरिता युजर ओयडी व पासवर्ड मिळविण्यासार्ठ सीडीएसएलकडे संपर्क करावा. ई-वोटिंगची सविस्तर प्रक्रिया व सूचना या जाहिरातीत समाविष्ठ

- रिमोट ई-वोटिंग मंगळवार, ०४ जून, २०२४ रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि गुरुवार, ०६ जून, २०२४ रोजी सार्य.५.००वा. (भाप्रवे) समाप्त होईल. गुरुवार, ०६ जून, २०२४ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) नंतर विद्युत स्वरुपाने रिमोट ई-वोटिंग मान्य असणार
- ई-वोटिंग उद्देशाकरिता नोंद दिनांक शुक्रवार, ३१ मे, २०२४ आहे
- शनिवार, ०१ जून, २०२४ ते शुक्रवार, ०७ जून, २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंदं पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवण्यात येतील. सदस्यांना सूचनेत नमुद प्रक्रियेचे पालन करून एजीएम प्रारंभापुर्वी १५ मिनिटे आणि निर्धारि
- वेळेनंतर व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल. सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित राहता येईल आणि ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने ठरावावर त्यांचे मत दिलेले नाही किंवा त्यांना रोखलेले नाही ते एजीएम दरम्यान ई-वोटिंगमार्फ
- ज्या सदस्यांनी एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले आहे त्यांना व्हीसी/ओएव्हीए मार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देता येणार नाही. व्हीसी ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थिती राहण्याची माहिती सूचनेत नमुद आहे.
- नोंद तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पस्तकात ज्या व्यक्तींर्च नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच एजीएम दरम्यान ई-वोटिंग सुविधा उपलब्ध
- ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास तुम्ही संपर्क श्री. राकेश दळवी व्यवस्थापक, सीडीएसएल किंवा फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यू) आणि हेल्पसेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध ई-वोटिंग मॅन्यूअलचा संदर्भ घ्याव किंवा १८०० २२ ५५ ३३ वर संपर्क करावा.
- एजीएम सूचना वितरण पुर्तता दिनांक १५ मे, २०२४ आहे

ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक नोंद केलेले नाही त्यांनी विद्युत स्वरुपात भागधार असल्यास संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद करून घ्यावे आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास कंपनीचे आर ॲण्ड टी प्रतिनिधीकडे नोंद करावे जेणेकरून विद्युत स्वरुपात सचनेसह वार्षिक अहवालाच्या प्रती प्राप्त करता येतील. वेळेवर पत्र व्यवहार मिळण्यासाठी कंपनी डीपी/आरटीएकडे त्यांचे अद्यायावत ई-मेल नोंद करावे. सूचना व वार्षिक अहवाल विद्युत स्वरुपां प्राप्त करण्याच्या मर्यादित उद्देशासाठी त्यांचे ई-मेल कंपनी/डीपी/आरटीएकडे नोंद नसल्यास सदस्यांनी एलकेपी फायनान्स लिमिटेडकरित

ठिकाण: मुंबई दिनांक: १५ मे, २०२४ महा व्यवस्थापक (विधी) व कंपनी सचिव रुट मोबाइल लिमिटेड

माईंड स्पेस,मालाड (पश्चिम), मंबई - ४०००६४

दिनांक: १५ मे, २०२४

**route**mobile कंपनी ओळख क्रमांक: L72900MH2004PLC146323

नकेतस्थळ: www.routemobile.com । इमेल: investors@routemobile.com

टपाल मतदानाची सूचना कंपनी कायदा २०१३ ('**'कायदा'**') चे कलम १९०, १९० च्या सहवाचनासह कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड अॅडमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ च्या नियम २० आणि २२ (काही वैधानिक फेरबदल किंवा त्यावेळेस अंमलात असलेल्या पुनर्अधिनियमनासह) (''**नियम**'') आणि ८ एप्रिल २०२० चे सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/ ३३/ २०२०, ३१ डिसेंबर २०२० चे ३९/२०२०, २३ जून २०२१ चे १०/२०२१, ८ डिसेंबर २०२१ चे २०/२०२१, ५ मे २०२२ चे ३/२०२२, २८ डिसेंबर २०२२ चे ११/२०२२ आणि २५ सप्टेंबर २०२३ व ९/२०२३ ('**'एमसीए परिपत्रके**'') यांना अनुसरून इलेक्टॉनिक पध्दतीने मतदानातून ('**'दरस्थ ई–व्होटींग**' प्तभासदांची टपाल मतदान सुचनेबाबत अनुमती घेण्यात येत असून सदर नोटीस कंपनी अथवा डिपॉझिटरी डिपॉझिटरी पार्टीसिपंटस् अथवा केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड ("'केफिनटेक") यांच्याकडे ई-मेल आयर्ड नोंदणीकृत असलेल्या सभासदांना तसेच १० मे २०२४ या मुदतीपर्यंत ('**'कट-ऑफ तारीख''**) सभासदांची यादी/लाभधारक सभासदांच्या यादीत नावे नमूद असलेल्या सभासदांना टपाल मतदानाची सूचना केवळ ई–मेल माध्यमातून पाठविण्यात आलेली असून हे काम १५ मे २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात आलेले आहे आणि ८ २०२४ च्या टपाल मतदान सूचनेत नमूद करण्यात आलेले कामकाज पूर्ण करण्यासाठी सभासदांची अनुमती मागविण्यात आलेली आहे. मतदानाचा हक्क **कट-ऑफ तारखेला म्हणजेच १० मे २०२४ रोजी** सभासद (दांच्या) च्या नावावर नोंदणीकृत शेअर्सच्या पेड-अप मूल्यावर गणला जाईल आणि या तारखेपर्यंत सभार नसलेल्या व्यक्तीने संबंधित टपाल मतदानाची सूचना ही फक्त त्यांच्या माहितीस्तव असल्याचे गृहीत धरावे. कंपनी कायदा, २०१३ (''कायदा'') च्या कलम १०८ आणि ११० च्या तरतुर्दीचे पालन करून त्याखाली बनवण्यात आलेल्या नियमांच्या एकत्रित वाचनासह सेबीचे नियमन ४४ (लिस्टिंग रेग्युलेशन आणि

डिपॉझिटरी लिमिटेड (''**एनएसडीएल**'') ला एजन्सी म्हणून नियुक्त केलेले आहे. ई-मतदानाच्या सूचनांसह टपाल मतदानाची सूचना कंपनीच्या <u>www.routemobile.com</u> तसेच एनएसडीएलच्या ई-मतदान वेबसाइटवर <u>www.evoting.nsdl.com</u> त्याचबरोबर कंपनीचे समभाग सूचीबद्ध असलेल्या शेअर बाजारांत म्हणजेच बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.nseindia.com</u> या वेबसाइटमधील संबंधित विभागांत देखील उपलब्ध आहे. रमसीए परिपत्रकांच्या आवश्यकतांचे पालन करून, टपाल मतदान फॉर्मसह टपाल मतदान सूचनेची छापील प्रत आणि प्री-पेड व्यावसायिक उत्तराचा लिफाफा या टपाल मतदानासाठी सभासदांना पाठवला जाणार नाही आणि सभासदांनी **केवळ दूरस्थ ई–मतदान प्रणालीद्वारे** त्यांची संमती किंवा असहमती व्यक्त करणे आवश्यक आहे.

डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ सुधारित (''**लिस्टिंग रेग्युलेशन्स**'') यानुसार तसेच एमसीएच्य

परिपत्रकांनुसार, कंपनीने सभासदांना दूरस्थ ई–मतदानाची सुविधा प्रदान करण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज

ई-व्होटिंगच्या मतदानपत्रिकेआधारे मतदान करण्याची सुविधा पुढील कालावधीसाठी उपलब्ध असेल:

ई–मतदानाची सुरुवातः **सकाळी ९:०० वाजता (भाप्रवे)** शुक्रवार, १७ मे २०२४ हि–मतदानाची समाप्ती : **सायंकाळी ५:०० वाजता (भाप्रवे)** शनिवार, १५ जून २०२४

या कालावधीत, इक्विटी शेअर्स धारण करणारे कंपनीचे सभासद छापील स्वरूपात (असल्यास) किंव डीमटेरियलाइज्ड स्वरूपात **कट-ऑफ तारखेनुसार म्हणजेच १० मे २०२४ पर्यंत** इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. ठराव आवश्यक बहुमताने मंजूर झाल्यास शनिवार १५ जून २०२४ रोजी निर्दिष्ट केलेल्या शेवटच्या तारखेला कंपनीच्या पूर्व-मतदानाद्वारे संमत झाल्याचे मानले जाईल. शनिवार १५ जून २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० नंतर (भाप्रवे) ई-मतदानाला परवानगी दिली जाणार नाही. त्यानंतर एनएसडीएलद्वार

पोस्टल मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी कंपनीने छाननीकर्ता म्हणून मेस एसएपी आणि असोसिएटसचे भागीदार आणि कार्यरत कंपनी सचिव श्री. प्रकाश शेनॉय (सदस्यत्व क्रमांक एफ१२६२५, सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टीस क्रमांक : २२६१९) यांची नियुक्ती केली असून त्यांच्या अनुपस्थितीत मेसर्स एसएपी अँड असोसिएट्सचे भागीदार आणि कार्यरत कंपनी सचिव श्री. अनिल सी. शहा (सदस्यत्व क्रमांक : एफ३०८८, सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टीस क्रमांक: २२४७०) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

ठराव आवश्यक बहुमताने मंजूर झाल्यास रिमोर्ट ई-मतदानासाठी निर्दिष्ट केलेल्या शेवटच्या तारखेला म्हणजेच शनिवार, १५ जून २०२४ रोजी संमत झाल्याचे मानले जाईल. छाननीकर्त्याच्या अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीची वेबसाइट www.routemobile.com याव

टपाल मतदान/ई-मतदानाचे निकाल **बुधवार, १९ जून २०२४ रोजी** किंवा त्यापूर्वी घोषित केले जातील

आणि एनएसडीएलच्या ई-व्होटिंग वेबसाइटवर म्हणजेच <u>www.evoting.nsdl.com</u> वर प्रसिध्द केले जातीत आणि बीएसई लिमिटेडला (<u>www.bseindia.com</u>) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) देखील कळवले जातील, तसेच कंपनीच्या नोंदणीकृत सूचना फलकावर देखील

कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाउनलोड विभागात शेअरधारकांसाठी उपलब्ध असलेले फ्रिक्चेन्टली आस्क्ड क्वेश्चन्स (FAQs) तसेच शेअरधारकांसाठी असलेली ई–व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह् शकता किंवा टोल फ्री क्रमांक: ०२२ - ४८८६ ७००० वर कॉल करू शकत किंवा <u>evoting@nsdl.com</u> वर आपली विनंती पाठवू शकतात. टपाल मतदानाच्या ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही समस्या/तक्रारीच्या बाबतीत कोणीही सभासद कु. प्राजक्ता पावले, एक्झिक्युटीव्ह, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, ट्रेड वर्ल्ड, ''ए'' विंग, चौथा मजला, कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई–४०००१३ यांच्याशी संपर्क साधू शकतो किंवा <u>evoting@nsdl.com</u> यावर

ज्या समभागधारकांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत नाहीत आणि त्यामुळे पोस्टत EVOTING@NSDL.COM वर आपली विनंती पाठवू शकतात.

रूट मोबाईल लिमिटेडकरित

समूह प्रमुख - विधी, कंपनी सचिव आणि तारीख : १६ मे २०२४ अनुपालन अधिकारी स्थळ : मुंबई

सदस्यत्व क्र. एफसीएस२१८४

गिरीषकुमार इन्नानी

समासदत्व क्र. : एफ१२६६३